

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड

आयएसओ २७००१:२०१३ अनुपालित सॉफ्टवेअर व सर्व्हिसेस कंपनी)

नों. कार्यालयः एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. दूर.: ९१ २२ ४२९० ९७००. फॅक्सः ९१ २२ ४२९० ९७०१, सीआयएनः एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८, ईमेलः egovernance@abmindia.com, वेबसाईटः www.abmindia.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

							(रु लाखांत)
अ.	तपशील		अलिप्त			एकत्रित	
क्र.		संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही
		39.97.7078	38.82.2028	38.82.2023	39.99.7078	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,३१९.९५	६,५०९.०५	१,९६२.३९	२,९९३.५९	७,७९४.५४	२,२२६.९७
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	४६२.१८	१,३८१.७२	३१८.३३	८०५.४८	१,७७८.३६	२८४.४५
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	४६२.१८	१,३८१.७२	३१८.३३	८०५.४८	१,७७८.३६	२८४.४५
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३७२.१२	१,११३.०७	२५८.११	६ ११.१९	१,३८७.०२	२३४.९७
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३७२.१२	१,११३.०७	२५८.११	६१२.०२	१,३८७.३४	२३४.९७
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११
Ø	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.५/ - चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)						
	(१) मूलभूत (रु)	१.८६	५.५६	8.28	१.७६	4.38	१.२७
	(२) सौम्यिकृत (रु)	१.८६	५.५६	१.२९	१.७६	4.38	१.२७

(१) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले

(२) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाईटस् <u>www.bseindia.com</u> तसेच कंपनीची वेबसाईट <u>www.abmindia.com</u> वर उपलब्ध आहे.

(३) आवश्यकतेनुसार आकडेवारीचे पुनर्गठन केलं आहे.

ठिकाणः मुंबई दिनांक: १३.०२.२०२५

Leader in providing E-Governance Solution

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड साठी

(प्रकाश बी. राणे) व्यवस्थापकीय संचालक

NOTICE

Mr. SHREENIVAS SHANKAR TARE is a Member of the Sant Mukta Co-operative Housing Society Ltd. having, address at Peru Baug, Aarey Road, Goregaon (East), Mumbai 400 063 and holding Shop No 06 in the building of the society, died on 10/01/2022 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A.M. to 6.00P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Sant Mukta Co-Op. Housing Society Ltd Place: Mumbai Date: 14/02/2025

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, "पराग निकेतन को-ऑप हॉस सोसायटी लिमिटेड" पत्ताः पहिला क्रॉस रोड, १० वा जुहू रोड, जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००४९: ही संस्था दिवंगत् श्रीमती सरस्वती चगपाल कारिआ या सदस्याचे निधन झालेमुळे त्यांच्या प्लॅट क्रमांक १०३ च्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे**.**

सदरचे हस्तांतरण हे माननिय दिवाणी याग्रधीय विष्ठ विभाग, पुणे यांनी दिलेल्या सदरचे हस्तांतरण हे माननिय दिवाणी त्यायाधीश विष्ठ विभाग, पुणे यांनी दिलेल्या कायदेशीर वारसा प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती सरस्वती चगपाल कारिआ यांच्या कायदेशीर वारसांनी मृत सदस्याचे शेअसे आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी आणि सदर फ्लॅट क्रमांक १०३ त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज सादर केला आहे.

म्हणून् कायदेशीर वारस असल्याचा दावा करणाऱ्या किंवा सदर मालूमत्तेवर कोणताही हक्क म्हणून कायदशार वारस असल्याचा दावा करणाऱ्या किया सुदर माल्मत्तवर काणताहा हक्ष्र, मालकी हक्ष्य किंवा हितमबंध असल्याचा दावा करणाऱ्या काणत्याही व्यक्तीने त्यांचे हे दाव सोसायटीच्या अध्यक्षांना, फ्लॅट क्रमांक ०३, पराग निकेतन को-ऑण हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पहिला क्रांस रोड, १०वा जुहू रोड, जेक्हीपीडी स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०४९ या पत्यावर सदर जाहीर नोटिसीच्या प्रकाशन झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत लेखी पुरावे व कागदपत्रांसह सादर करावेत.

विहित वेळेत दावे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास सोसायटीकडे उपलब्ध असलेल्य नोंदींनुसार मालमत्ता कायदेशीर वारसांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोसायटीला करार्व

परि<u>शिष्ट</u> पर्लेट क्रमांक १०३, "परागू निकेतन को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड", पहिला क्रॉस रोड. १० वा जुह रोड, जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०४९

The spirit of Mumbai is now 96 years old! CIN: L72200MH1999PLC119177

Hon. Secretary

THE FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

नगर परिषद धाराशिव

निविदा सूचना क्र. ७१४/२०२५ दि. १४.०२.२०२५ **मख्याधिकारी, धाराशिव नगर परिषद** यांच्या वतीने सार्वजनीव बांधकाम विभागाकडे योग्य त्या वर्गात नोंद असलेल्या ठेकेदार , कंत्राटदार यांच्याकडून एकुण ०५ कामांसाठी ऑफलाईन निविदा

मागविण्यात येत आहे. ठेकेदार/कंत्राटदार यांनी **दि.२४/०२/२०२५**

रोजीपर्यत निविदा भराव्यात निविदाबाबत सर्व तपशील, अटी, शर्ती व को-या निविदा नगर परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे दि.१५/०२/२०२५ पासुन ते **दि.२४/०२/२०२५ रोजी पर्यंत** मिळतील. शक्य झाल्यास दि.२५/०२/२०२५ **रोजी** निविदा उघडण्यात येतील. निविदेतील अटी व शर्ती बदल करण्याचा तसेच कोणतीही निविदा स्वीकारणे अथवा एक किंवा सर्व निविदा रद्द करण्यात अधिकार नगरपरिषद धाराशिव ने राखन ठेवलेला आहे.

मुख्याधिकारी नगर परिषद, धाराशिव

जना स्माल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत् आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅंडिज अल्वारेस रोड, हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम- ४००६१०.

ई-लिलाव सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुदींन्वये ई-लिलावामार्फत विक्रीकरिता जाहीर सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मिळकतीचा **कळ्जा घेतला** आहे. विशेषतः कर्जदार आणि तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खात्यामधील गहाण मिळकतीचा **ऑनलाईन लिलाव (ई-लिलाव)** हा येथील खालील विहित तारखेस ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईल.

- 1	अ.	कर्ज खाते क्रमांक	मूळ कर्जदार/	83-5	कब्जाची	१३.०२.२०२५ रोजीस	मिळकतीच्या	राखीव किंमत	इसारा अनामत	ई-लिलावाची	बोली सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि
- 1	क्र.		सह-कर्जदार/	सूचनेची	तारीख	विद्यमान उर्वरित थकबाकी	निरिक्षणाची	भा. रु. त	रक्कम (इअर) भा.	तारीख आणि	ठिकाण
- 1			हमीदारांचे नाव	तारीख			तारीख आणि वेळ		रु. त	वेळ	
١	8	४५६७८६४०००१०६६	१) श्री. राहुल शहा,			रु.३,९५,३३,९९६.७०	०६.०३.२०२५	₹.	रु.४८,५३,०००/-	२०.०३.२०२५	१९.०३.२०२५, संध्याकाळी ०५.३० पूर्वी
- 1			२) श्रीम. निकेता	०९.०५.२०२४	१५.०७.२०२४	(रूपये तीन कोटी पंच्याण्णव	स. ९.३०	४,८५,३०,०००/-	(रुपये अठ्ठेचाळीस लाख	@	जना स्मॉल फायनान्स बँक लि., दुकान क्र. ४ आणि ५,
- 1			राहल शहा,			लाख तेहत्तीस हजार नऊशे	ते	(रूपये चार कोटी	त्रेपन्न हजार मात्र)	स. ११.३० वा.	तळमजला, इंडियाबुल्स मिंट ग्लॅंडिस अल्वारेस रोड,
- 1			३) श्री. चंद्रकांत			शहाण्णव आणि सत्तर पैसे मात्र)	सांय. ०५.००	पंच्याऐंशी लाख तीस			हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०.
١			चंदुलाल शहा					हजार मात्र)			

तारण मत्तेचा तपशील: फ्लॅट क्र. ८०१, ८ व्या मजल्यावर मोजमापित १५६९ चौ. फू., कॅसाब्लांका को–ऑपरेटिव्ह हार्ऊसिंग सोसायटीच्या कॅसाब्लांका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये, जिम मोजमापित ६२५ चौरस याईस (५२०.९० चौ. मीटर्स), बृहन्मुंबईच्या महानगरपालिकामधील शहरामधील आणि बेटामधील दादर माटुंगा विभागाचा प्लॉट क्र. ५२२-ए आणि उप नोंदणी जिल्हा मुंबई जो नविन सर्व्हें क्र. ८७२ आणि कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ४ए/१० भाग धारक जिमनीचा भाग, माटुंगा विभाग त्यासह तेथील इमारत आणि त्यावरील इतर संरचन असलेला परिसर आणि सीमाबध्द: पुर्वेला: आरपी मसानी मार्ग, पश्चिमेला: ए.एम.पी, दक्षिणेला: क्रिष्णन निवास, उत्तरेला: नारायण व्हिला.

मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे तत्वाने'' विकण्यात येतील. आणि ई-लिलाव ''ऑनलाईन'' करण्यात येतील. लिलाव वेबपोर्टल https://bankauctions.in आणि www.foreclosureindia.com येथे बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ४ क्लोजर मार्फत करण्यात येईल. अधिक माहितीकरिता आणि तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता संभाव्य बोलीदार मे. ४ क्लोजर ; संपर्क श्री. अरिजित कुमार दास, संपर्क क्रमांक: ८१४२०००७२५. **ईमेल आयडीः info@bankauctions.in / arjit@bankauctions.in** यांना संपर्क करु शकतात.

्र-लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तीवरील तपशिलाकरिता आणि मिळकतीशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता कृपया **जना स्मॉल फायनान्स बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री. मनोज ठाकूर (मोबा क्र.: ९८२२३९६७९२), श्री. दिलशाद** (मोबा. क्र. ८४३३५०८७५९), श्री. रंजन नाईक (मोबा. क्र. ६३६२९५१६५३). यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहिती आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीचर भार नाहीत. तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे ामाधिकार, भाराच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अटी युक्त बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. सद्र गहाण मिळकतीचा नियोजित ई-लिलाव करण्याबाबत वरील नावाचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सुचना आहे. कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रकमेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी थाद्वारे सूचित करण्यात थेत आहे, कसूर केल्यास मिळकतीचे विक्री करण्यात येईल आणि उर्वरित काहि असल्यास व्याज आणि

खर्चासह वसल करण्यात येईल. दिनांक : १५.०२.२०२५, ठिकाण: ठाणे

(पूर्वीचे नाव मोदीसन मेटल्स लिमिटेड)

नोंद. कार्यालय: - ३३-निरमन भवन, २२७-निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

द्र.: +९१ २२ २२०२ ६४३७ फॅक्स: +९१ २२ २२०४ ८००९ ईमेल : shareholder@modison.com वेब: www.modison.com सीआयएन: एल५१९००एमएच१९८३पीएलसी०२९७८३

(ईपीएस सोडन रु. लाखात) ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा संपलेले नऊ महिने संपलेले नऊ महिने अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) प्रवर्तनातन एकण उत्पन्न (निव्वळ) १२,१३४.९८ १२,४१८.६६ ३६,१८६.८५ २९,१२४.३३ ४०,५२३.०० १२,१३५.३७ १२,४१९.१२ ३६,१८८.१७ व्याज, कर आणि घसारा पूर्व प्राप्ती (ईबीआयटीडीए) १,१२९.५६ १,४३४.९३ ८११.५१ ३,०२४.१९ २,६९९.०४ ३,८२२.४९ १,१२९.३७ 8,834.20 ३,०२४.६० 7,000.55 ३,८२४.५३ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर. 966.03 ८४७.६६ ६०६.५७ २,१७९.२४ १,६३६.१४ २,३५२.६१ 969.6 686.00 ६०६.५१ २,१७९.६३ १,६३७.७६ २,३५४.६७ पवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपर्वी कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) १,०९६.५६ २,०५५.९१ २,९१३.८५ 664.8 ५५६.०१ २,०५०.३३ २,९११.८२ १,०९६.९० ५५६.० ७८५.७३ २,०५०.७१ २,०५७.५३ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर कालावधीसाठी करोत्तर निञ्चळ नफा/(तोटा) २,१३६.२४ ८१८.५७ १,५१४.२ २,१३४.३३ 4८१.१६ १,५१४.८ १,५२०.५१ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) प्रमभाग भांडवल ३२४.५ ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० 328.40 ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० 328.40 इतर इक्विटी २०,०१०.७७ २०,०१५.७ प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १/- चे) (अवार्षिक) मूलभूत व सौम्यिकत २.५३

१.२६ ४.६७ ४.६८ ६.५८ वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अद्रर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि नऊ महिने समाप्तीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट (http://www.modison.com) स्टॉक एक्स्चेंज बीएसई लिमिटेडच्या (http://www.bseindia.com) आणि एनएसई लिमिटेडच्या (http://www.nseindia.com) वेबसाईटसवर उपत

कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी प्रत्येकी रु. १/- च्या समभागावर प्रत्येकी रु. ५०/- (१५० टक्के) च्या अंतरिम लाभांशाच्या घोषणा केली आहे

आवश्यक तेथे तुलनायोग्य करण्याकरिता मागील वर्ष/तिमाही/कालावधीची संलग्न आकडेवारी पुनर्गठीत, पुनर्रचित आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी मोतीसन लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव मोदीसन मेटल्स लिमिटेड) राजकुमार मोदी जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर

From the house of

ठिकाण : मुंबई दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२५

13

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड

Rajkamal सीआयएन नं. एल७२२००एमएच१९८४पीएलसी०९४५३९ नों. कार्यालय : ३०४, ए-झेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस, जी. के. मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ 👨: ०२२-४५३७००००/६६६१५९०१, ई-मेल: info@poloqueen.com, वेबसाईट: www.poloqueer

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा लेखापरिक्षित्र अलेखापरिक्षित् अलेखापरिक्षित् अलेखापरिक्षित् अलेखापरिक्षित् लेखापरिक्षित् अलेखापरिक्षित् अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित 38.82.20.28 | 30.08.2028 | 38.82.2023 | 38.82.2028 | 38.82.2028 | 38.82.2028 | 38.82.2028 | 38.82.2028 . ९. ९२. २०२३ | ३१. ९२. २०२४ | ३१. १२. २०२३ | ३१. ०३. २०२४ १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न ४१९७.४५ ६८५१.०४ १७३७.१ २३६८.७ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबीं पूर्व #) १८३.३ १११.४३ 203.91 १९७.3 ३७७.० करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा अन्यसाधारण बाबी पश्चात #) **E9.99** १९७.३ 844.0 १८३.३ 90.9 ९८.६ १११.४३ 264.0 203.91 ३७७.० करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात #) 33.9 १११.९३ १२६.२ ५२.१६ १३३,३१ 200.9 १४७.२३ nलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न ६ समभाग भांडवल ६७१५.०० ६७१५.०० ६,७१५.० राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखी वगळून) ९५७६.२ ९७५८.७ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- च्या) (समायोजित अवार्षिक)

वरील कालावधीत कळवण्यासारख्या कोणत्याही अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबी कंपनीकडे नाहीत टिपा

वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केल्यावर संचालक मंडळाने त्यांच्या १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अमिलिखित केले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अनुषंगाने वरील अलेखापरीक्षित निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित अलिस आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.msei.in) येथे कंपनीची वेबसाईट (www.poloqueen.com) येथे उपलब्ध आहेत



पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही/-राहल कुमार संघई डीआयएन : ००१८१७४५

Regd. Office: B1 & B4, Baba House, 86, M.V. Road, Andheri (East). Mumbai 400093 Tel: 022-35996612 Website: www.babaartslimited.com Email: babaartslimited@yahoo.com/investors@babaartslimited.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2024

(Rs. In Lakh except EPS)

			(113. III Lan	ii cxccpt Li O)
Sr.	Particulars	Quarter	Nine Month	Year
No.		Ended	Ended	Ended
l		31.12.2024	31.12.2024	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	107.40	269.14	1,139.50
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	37.32	134.03	272.32
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	37.32	134.03	272.32
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	27.85	99.90	197.42
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	27.75	99.57	198.26
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	2010.80
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
	1. Basic :	0.053	0.190	0.376
	2. Diluted :	0.053	0.190	0.376
I NI-	4			

1) The above is an extract of the detailed format of standalone unaudited financial results for quarter and nine month ended on 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of the standalone unaudited financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com). The same can be accessed by scanning the QR Code given

2) The above standalone unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 13th February, 2025. As required under Regulation 33 of the the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors of the Company have conducted limited review of the above standalone unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2024 and have expressed an unmodified opinion on these standalone unaudited financial results. 3) The above standalone unaudited financial results have been prepared in accordance with the

Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practises and polices to the extent applicable

For Baba Arts Limited Nikhil G. Tanwani **Chairman & Managing Director**

Place : Mumbai Date: 13th February, 2025

सिन्नर बिडी उद्योग लिमीटेड

रजि. ऑफिस ६२, २ रा मजला, २१७, पारेख, महेल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई ४०००१६ ईमेल - investor@sinnarbidi.com, वेबसाईट : www.sinnarbidi.com, फोन.०२५३-२५९४२३१ सीआयएन- एल१६००२एमएच१९७४पीएलसी०१७७३४

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे व नऊमाहीचे अलेखापरिक्षित स्वतंत्र वित्तीय व एकत्रित वित्तीय निष्कर्ष

			स्वतंत्र		एकत्रित					
अ. क्र.	तपशील		वर्षातील तिमाही	चालू आर्थिक वर्षातील संपलेले नऊ महिने	आर्थिक संपलेले	चालू आर्थिक वर्षातील संपलेले नऊ महिने				
		38.88.88	३१.१२.२३	३१.१२.२४	३१. १२.२४	३१.१२.२३	38.88.88			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित			
8	कामकाजातून झालेले उत्पन्न	१४८.६१	१२१.३७	३८०.९५	१४८.६१	१२१.३७	३८०.९५			
?	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्वी)	8.98	७.१९	(१०.७१)	8.98	७.१९	(१०.७१)			
¥	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	8.98	७.१९	(१०.७१)	8.98	७.१९	(१०.७१)			
8	करानंतर कालावधीसाठी नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	७.४१	५.८६	(٤,٤३)	७.४१	५.८६	(८.६३)			
ч	कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न असलेल्या कालावधीसाठी एकूण कमालीदार उत्पन्न	9.88	५.८६	(0,3%)	9.88	५.८६	(0.30)			
ξ	समभाग भांडवल	20.00	20.00	२०.००	२०.००	२०.००	20.00			
હ	राखीव पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून (ताळेबंदानुसार)	-	-	-	-	-	_			
L	ईपीएस (भाग रु. ५/ - प्रत्येकी)									
	अ) पायाभूत	१.८५	१.४६	(२.१६)	१.८५	१.४६	(२.१६)			
	ब) सौम्यिकृत	8.64	१.४६	(२.१६)	१.८५	१.४६	(२.१६)			

टीप : वरील तिमाही आर्थिक वित्तीय निष्कर्ष सारांश हा स्टॉक एक्चेंजला सेबी नियम २०१५ नियमन ३३ अन्वयं साटर केला आहे. पूर्ण स्वरूपातील तिमाही स्वतंत्र आर्थिक वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्चेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com व कंपनीच्या वेबसाईट www.sinnarbidi.com वर उपलब्ध आहे.



मंनालक मंद्रलाचे आदेशान्वये सिन्नर बिडी उद्योग लि.. करिता रामदास जाधव पूर्णवेळ संचालक व सि.एफ.ओ डीआयएनः ०९५४५२५६

DIN:01995127

CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801.

Email Id: cs.cfpl@gmail.com Website: www.chordiafoods.com CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 9130076856

Sr No.	Particulars	Quarter ended on 31-12-2024	Nine Months Ended 31-12-2024	Corresponding quarter ended 31-12-2023
		(Unaudited)	(Unaudited)	quarter ended 31-12-2023 (Unaudited) 78.5 24.3 24.3 19.6 403.0
1	Revenue from operations	71.47	234.71	78.55
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	14.44	54.85	24.34
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	14.44	54.85	24.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	11.07	41.22	19.6
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	11.07	41.22	19.6
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	
8	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.27	1.02	0.4
9	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.27	1.02	0.4

Note: 1)The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of M/s Chordia Food Products Limited for the quarter and nine months ended 31st December 2024 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.chordiafoods.com.

2) For detailed notes refer full financial results available on website

For Chordia Food Products Ltd. Pradeep Chordia Chairman & Managing Director DIN: 00389681

Place: Pune Date: 14th February, 2025

ठिकाण : नाशिक

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२५

दिनांक : १३.०२.२०२५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the folio no. C060278 and Share Certificate No. 73413 for 1875 shares bearing Distinctive No. from 8117326 to 8119200 standing in the names of Chandresh G Jhunjhunwala and Mukesh G Jhunjhunwala in the books of M/s PIX TRANSMISSION LIMITED, Registered office address (J-7, MIDC, Hingna Road, Nagpur, Maharashtra, 4 40016.has been lost / misplaced and the advertiser has applied to the company for issue of duplicate share certificate in lieu thereof, Any nersons who have claims on the said shares should lodge such claims with the company's Registrar and Transfer Agent Link Intime India Pvt Ltd, C 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli west, Mumbai, Maharashtra 400083 within 15 days from the date of notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate in respect of

Name of the Shareholders 1.Chandresh G Jhunihunwala 2.Mukesh G Jhunjhunwala Date: 15.02.2025 Place: Mumbai

Particulars

Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional

and/or Extraordinary items) ordinary activities after tax

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and

Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)

other Comprehensive Income (after tax)]

(For continuing and discontinued operations)-

Equity Share Capital
Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Basic and Diluted

: Mumbai : 14.02.2025

Particulars

Revenue from Operations

Profit on sale of Investment

Impairment on financia

Employee benefits expense Depreciation and amortisation

Profit/(loss) Before Exceptiona

INCOME

Interest Income Dividend Income

Other Income

Total Income

EXPENSES

expenses

Other expenses

Total Expenses

items and Tax

Tax Expenses Current Tax

Earlier Years

profit or loss

for the Year

for the Year Earning Per Shares Basic and Diluted

Notes:

Exceptional Items

Profit/(loss) before Tax

Deferred tax (credit)/charge

Profit/(loss) for the Year

Other Comprehensive Income Equity instrument-Fair value throught other comprehensive income (FVTOCI)

Items that will be reclassified to

Change in fair value FOVCI Income tax relating to these items

Other Comprehensive Income

Total Comprehensive Income

Nominal Value Per Share

Total Income from Operations

the said shares

TIRUPATI TYRES LIMITED

CIN: L25111MH1988PLC285197 Regd.off.: Unit No. 606, Reliables Pride, Anand Nagar, opp. Heera Panna, Jogeshwari (W), Mumbai 400102

> **Extracts of the Statement of Un-audited Financial Results** for the Quarter and half year ended December 31[™], 2024

> Email-id-tirupatityres1988@gmail.com_Website:www.tirupatityres.com

_	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		(Rs	. in Lakhs except EPS)
			Standalone	
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Unaudited)
1)	Total income from operations	36.50	31.91	40.87
2)	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or			
	Extraordinary Items)	19.76	24.87	11.79
3)	Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional items)			
Ľ	, , , ,	19.76	24.87	11.79
4)	Net Profit / (Loss) for the period after tax			
Ľ	` , '	15.76	24.87	8.84
5)	Total Comprehensive Income for the period			
Ľ	·	15.76	24.87	8.84
6)	Paid-up Equity Share Capital (Share of Re. 10/- each)	2444.35	2444.35	2444.35
7)	Earning per equity share			
	Basic:	0.06	0.102	0.004
	Diluted:	0.06	0.102	0.004

RIDHI SYNTHETICS LIMITED Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Email: ridhisyntheticsltd@gmail.com

CIN: L51900MH1981PLC025265 • Website: www.ridhisynthetics.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14th February, 2025.

GARBI FINVEST LIMITED

CIN: L65100MH1982PLC295894

Regd. Offc: F-114, 1st Floor, Nahar and Seth Ind. Estate, Chakala Road, Near P and G Plaza, Andheri East, Mumbai-400099

Email: garbifinvest@gmail.com; website: www.gptl.ir

Standalone statement of Profit and Loss for the period 31.12,2024

79.93

0.90

105.48

186.32

9.62 11.11

66.18

75.79

110.52

-41.82

-14.00

124,52

39.49

45.36

84.85

96.91

6.85

114.86

(30.02)

5.60

11.34

16.94

(46.96)

110.52 (30.02)

Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www

Place : Mumbai Date : 14th February 2025

Nine Month

32.56

121.24

121.24

90.50

(567.32)

For Ridhi Synthetics Limite

Vishal Chaturvedi

9 Months ended

31.12.2024 31.12.2023 30.09.2024 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)

239.75

8.58

176.28

425.51

29.04

0.07

87.82

116.92

308.59

308.59

77.67

34.58

112.25

196.34

-145.23

434.36

1.67

10.00

88.27

8.58

45.36

142.22

9.96

12.51

0.04

12.95

35.45

106.76

106.76

39.33

89.40

128.73

21.98

327.49

327.49

2.60

10.00

76.83 (46.97) 305.52

(0.40)

10.00

The above Results were approved by Audit Committee at its meeting held or

13/02/2025 and taken on record by Board of Directors at its meeting held on 14/02/2025.

The Company operates predominantly only in one sector i.e. Non-Banking Financial

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian

Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the

Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

Corresponding previous year/ period figures have been rearranged/ regrouped

1.06

10.00

The above financial results were also reviewed by the Statutory Auditors.

Activities, therefore there are no reportable segments as per Ind AS 108.

(Rs. In lace

177.21 248.96

136.08 181.44

313.29 333.81

96.91

31.57

17.83 250.14

146.31

166.98

166.98

14.58 48.7

34.02

48.60

118.38

383.25 (154.36) 66.50

238.02 (154.36) 66.50

(0.31)

(35.98) (23.33)

10.00 10.00

(0.20)

96.59

39.84

39.45

0.14

329.57

4.2

4.24

45.36

94.07

-89.83

Year Ended

31,12,2024

10.85

36.77

36.77

26.48

(640.80)

(Rs. in Lacs

Quarter Ended

10.85

39.46

39.46

28.86

452.37

31,12,2024 31,12,202

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and Ninth month ended is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).

> By order of Board For Tirupati Tyres Limited

> > Pavankumar Pate

UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.

(CIN NO. L27100MH1972PLC015950)

REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020. E-mail: companysecretary@uniabex.com

Website: www.uniabex.com Tel: 022-2203 2797 | Fax: 022-2208 2113

Extract of the Financial Results for the Quarter and Nine months ended 31 December 2024

			[RS.	in Lacs exce	ept Earnings	Per Share
SI.		Quarte	r ended	Nine Mon	ths Ended	Year Ended
No.	Particulars	31 st Dec, 2024 (Unaudited)	31 st Dec, 2023 (Unaudited)	31 st Dec, 2024 (Unaudited)	31 st Dec, 2023 (Unaudited)	Year Ended 31st Mar 2024 (Audited) 18414.08 4808.49 4808.49 3545.98
1	Total Income from Operations	4306.20	4648.23	13743.38	14923.72	18414.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	772.14	1425.79	2870.12	4340.94	4808.49
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or extraordinary items)	772.14	1425.79	2870.12	4340.94	4808.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or extraordinary items)	528.87	1045.84	2093.05	3202.45	3545.98
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	528.87	1045.84	2093.05	3202.45	3545.98
6	Equity Share Capital	197.5	197.5	197.5	197.5	197.5
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					11120.04
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					

2. Diluted lotes to the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2024

The unaudited financial results ('Statement') has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ('the Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosures requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 (as amended).

52.95*

and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 13 February 2025.

Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker o

Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker of the Company reviews the operating results, the Company has concluded that there is only one operating segment "Alloy and Steel Castings" as per Ind-AS 108 Operating Segments. Accordingly, no separate disclosures of segment information have been made. Figures of the previous periods/year have been regrouped/recast/rearranged to render them comparable with the figures of the current period/year.

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company are available on the website of the Company at www.uniabex.com and also at BSE Ltd. at www.bseindia.com. The result can also be accessed by scanning the OR code provided below: scanning the QR code provided below

Place: Mumbai

For Uni-Abex Alloy Products Limited F.D. Neterwala

TULIVE DEVELOPERS LIMITED

Regd. Off: No.21/22, 'LOHA BHAVAN', P.D.MELLO ROAD, MUMBAI - 400 009. Corp. Off: No. 23. Josier Street, Nungambakkam, Chennai - 600034 Phone No:044-28230222; Email id: atul.acura@gmail.com Web site: www.tulivedevelopers.com (CIN:L99999MH1962PLC012549)

_			U	N AUDITE	D	(s. In lakhs
Sr. No.	PARTICULARS	THRE	MONTH E		NINE MON	TH ENDED	YEAR ENDED
	31		30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.202
1	Total Income from operations	-	-	-	-	-	-
2	Net Loss/Profit for the period/year						
	(before tax, exceptional and /or extraordinary items)	(27.52)	(37.43)	(52.34)	(94.41)	(95.47)	(84.49)
3	Net Loss/Profit for the period/year before tax						
	(after exceptional and /or extraordinary items)	(27.52)	(37.43)	(52.34)	(94.41)	(95.47)	(84.49)
4	Net Loss/Profit for the period /year after tax						
	(after exceptional and /or Extraordinary items)	(27.52)	(37.43)	(52.34)	(94.41)	(95.47)	(93.38)
5	Total Comprehensive (Loss)/income for the period						
	(comprising profit /Loss for the period	(27.52)	(37.43)	(52.34)	(94.41)	(95.47)	(93.38)
	(after tax) and other Comprehensive Income (after tax))						
6	Equity Share Capital (Rs.10/- per share)	215.44	215.44	215.44	215.44	215.44	215.44
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per						
	Balance Sheet of previous year)	4598.38	4598.38	4691.77	4598.38	4691.77	4598.38
8	Earnings per share of Rs.10 each (in Rupees)						
	(a) Basic	(1.28)	(1.74)	(2.43)	(4.38)	(4.43)	(4.33)
	(b) Diluted	(1.28)	(1.74)	(2.43)	(4.38)	(4.43)	(4.33)

Place: Chennai

Date: 14.02.2025

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Regiments) /Regulations 2015. The full format of Quarterly financial results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.hoeindia.com)/and the Listed entity (URL Filings) and on Company's web site (www.tulivedevelopers.com).

The above statement of financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th February 2025

The Statutory Auditors have carried out a Limited Review of the Statement of Financial Results for the quarter ended 31st December 2024 and have issued the limited review report.

> For TULIVE DEVELOPERS LIMITED K V Ramanashetty Chairman and Director DIN: 01470034

ABM KNOWLEDGEWARE LIMITED

(SEI CMMI V2.0 DEV Level 5 I SEI CMMI V2.0 SVC Level 3 I ISO 20000-1:2018 I ISO 9001:2015 I ISO 27001:2013 Compliant Software & Services Company)

Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700, Fax - 91 22 4290 9701 CIN: L67190MH1993PLC113638, Email - egovernance@abmindia.com, Website - www.abmindia.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2024

(₹ in Lakhs) STANDALONE CONSOLIDATED Quarter 9 Months Quarter Quarter 9 Months **Particulars** Ended lΝo. Ended Ended Ended Ended Ended 31,12,2024 | 31,12,2024 | 31,12,2023 | 31,12,2024 | 31,12,2024 | 31,12,2023 [Unaudited] (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income from operations 2.319.95 6.509.05 1.962.39 2.993.59 7.794.54 2.226.9 Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional and/or Extraordinary items 462.18 1,381.72 318.33 805.48 1,778.36 284.45 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1,381.72 318.33 1,778.36 284.45 462.18 805.48 Net Profit / (Loss) for the period after tax 1,387.02 (after Exceptional and/or Extraordinary items) 1,113.07 258.11 611.19 234.97 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 372.12 and Other Comprehensive Income (after tax)] 1,113.07 258.11 612.02 1,387.34 234.97 Equity Share Capital (Face value Rs 5/- each) 1,000.11 1,000.11 1,000.11 1,000.11 1,000.11 1,000.1 Reserves (Excluding Revaluation Reserve) Earnings per equity Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) (Not Annualised)

Notes:

(1) Basic (Rs.)

(2) Diluted (Rs.)

Place: MUMBAI

Date: 13.02.2025

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held

1.86

1.86

5 56

1.29

1.29

1.76

1.76

5.34

5.34

1.27

1.27

2) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarte ending 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and nine months ended Financial Results are $available on the Stock Exchange's website at \underline{www.bseindia.com} \ and also on Company's website at \underline{www.abmindia.com}.$

(3) Figures have been regrouped wherever necessary



For ABM Knowledgeware Limited (Prakash B. Rane

Managing Director



REAKERS

HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400021

CIN: L61100MH1981PLC024774, Tel. 022-22043211, Fax-22043215 Website: www.hariyanagroup.com, Email id: secretarial.hariyana@gmail.com / ISO Certified (14001:2004/9001:2008/30000:2009)

STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 Rs. In Lakhs

SL	Particulars			Stand	alone			Consolidated					
No.		(Quarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ended	C	Quarter Ende	d	Nine Mon	Year Ended	
		31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
		Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	-	-	61.26	22.45	14,791.66	14,863.19	-	-	61.26	22.45	14,791.66	14,863.19
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)		71.05	110.46	170.89	384.44	395.77	63.15	71.05	110.45	170.89	384.43	395.76
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)		71.05	110.46	170.89	384.44	395.77	63.15	71.05	110.45	170.89	384.43	395.76
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)		49.21	73.53	114.83	318.51	322.66	42.34	49.21	73.52	114.80	318.50	322.59
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]		49.21	73.53	114.83	318.51	316.76	42.34	49.21	73.52	114.80	318.50	316.69
6	Equity share capital	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		-	-	-	-	13,898.08	-	-	-	-	-	13,898.00
8	Earning per share (EPS) (Rs) (Face Value : Rs. 10/- per share - Basic		0.80	1.19	1.86	5.16			0.80		1.86	5.16	5.23
	and diluted	0.69	0.80	1.19	1.86	5.16	5.23	0.69	0.80	1.19	1.86	5.16	5.23

The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on February 13, 2025. The figures for the quarter ended 31st December, 2024 are the balancing figures between the unaudited figures in respect of the nine months ending on 31st December 2024 and the published figures for the half

year ended on 30th September, 2024 (unaudited) which were subjected to limited reveiw by statutory auditors.

These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable. "Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly

relate to enhance business performance. Based on the ""Management Approach"" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar.

"The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards (""Ind AS 110"") ""Consolidated Financial Statements"" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under :The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards (""Ind AS 110"") ""Consolidated Financial Statements"" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under: Consolidated financial statements include financial results of Hariyana Air Products, subsidiary of the company and Goyal Hariyana Realty, Orchid Lakeview Developers, Whitefield Projects, Swastik Developers, associates of the

The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of Board of Directors HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED RAKESH RENIWAL MANAGING DIRECTOR

DIN: 00029332

Date : 14.02.2025

extent applicable

wherever necessary.

Sd/- Kripa Shankar Mahawai Managing Director (DIN: 01158668)

For Garbi Finvest Ltd.

Place : Mumbai Date: February 13, 2025